

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १३

सभावृत्तांत

दिनांक - ०४/०३/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०४/०३/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा.ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा.भारती फरांदे
३. मा.पाडाळे निता विलास
४. मा.लोखंडे गोरक्ष जाकाराम
५. मा.म्हेत्रे सुरेश रंगनाथ
६. मा.कुटे चारुशीला प्रभाकर

या शिवाय मा.डोईफोडे - सहा आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.काटकर - प्रशासन अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामाकाजामध्ये दाखल करून घेण्यात आले.

विषय क्र.४) चिखली येथील पाण्याची उंच टाकी भरणेकरिता पाईपलाईन टाकणे - मा.सुरेश म्हेत्रे, मा.गोरक्ष लोखंडे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.५) मौजे पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र.३४७ खेळाचे मैदान या आरक्षणास सिमाभित्त बांधणे या कामांतर्गत पिंपळे गुरव येथील स्थापत्य विषयक कामे करणेबाबत - मा.सुरेश म्हेत्रे, मा.गोरक्ष लोखंडे यांचा प्रस्ताव.

दिनांक २५/०२/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक : ५६

विषय क्रमांक : १

दिनांक : ०४/०३/२०१६

विभाग - आकाशचिन्ह परवाना

सुचक : मा.सुरेश म्हेत्रे

अनुमोदक : मा.गोरक्ष लोखंडे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.आप/२/कावि/१५५/२०१६, दि.०९/०२/२०१६

विषय - सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाकरिता आकाशचिन्ह परवाना फी चे दर निश्चितीबाबत...

विषय क्रमांक १ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : ५७

विषय क्रमांक : २

दिनांक : ०४/०३/२०१६

विभाग - आकाशचिन्ह परवाना

सुचक : मा.आर.एस.कुमार

अनुमोदक : मा.भारती फरांदे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.आप/२/कावि/१५३/२०१६, दि.०९/०२/२०१६

विषय - सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाकरिता उद्योगधंदा, व्यवसाय, साठा परवाना फी चे दरवाढीस मान्यता मिळणेबाबत ...

विषय क्रमांक २ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : ५८

विषय क्रमांक : ३

दिनांक : ०४/०३/२०१६

विभाग - प्रशासन

सुचक : मा.भाऊसाहेब भोईर

अनुमोदक : मा.सुरेश म्हेत्रे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/०७/कावि/६१/२०१६, दि.१२/०२/२०१६

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१६ व आकृतीबंध ...

विषय क्रमांक ३ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक : ५९

विषय क्रमांक : ४

दिनांक : ०४/०३/२०१६

सुचक : मा.सुरेश म्हेत्रे

अनुमोदक : मा.गोरक्ष लोखंडे

संदर्भ : मा.सुरेश म्हेत्रे, मा.गोरक्ष लोखंडे यांचा प्रस्ताव -

चिखली येथील पाण्याची उंच टाकी भरणेकरिता पाईपलाईन टाकणे हे काम यावर्षी पूर्ण होणे गरजेचे असून हे काम पूर्ण करणेसाठी १) चिखली येथील म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, येथे पाणीपुरवठा सुधारणेकरिता पाईपलाईन टाकणे, २) चिखली साने चौक ते नेवाळेवस्ती चिखली येथे

पाणीपुरवठा सुधारणेकरिता पाईपलाईन टाकणे या कामामधून सदरचे काम पूर्ण करून घेणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : ६०

विषय क्रमांक : ५

दिनांक : ०४/०३/२०१६

सुचक : मा.सुरेश म्हेत्रे

अनुमोदक : मा.गोरक्ष लोखंडे

संदर्भ : मा.सुरेश म्हेत्रे, मा.गोरक्ष लोखंडे यांचा प्रस्ताव -

मौजे पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र.३४७ खेळाचे मैदान या आरक्षणास सिमाभित्त बांधणे (निविदा क्र.५०/०२/२०१४-१५) चे कामाचे आदेश ठेकेदार मे.साईप्रभा कन्स्ट्रक्शन यांना दि.२४/०७/२०१५ रोजी देणेत आलेले असून कामाची मुदत ०९ महिने म्हणजेच २३/०४/२०१६ अखेर पर्यंत आहे. पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र.३४७ खेळाचे मैदान या आरक्षणाची काही जागा मनपाच्या ताब्यात नसल्याने तेथील नागरिकांचा काम करणेस विरोध आहे. तसेच सदर कामामधून प्रभागातील विविध स्थापत्य विषयक विकास कामे, किरकोळ दुरुस्ती व देखभालीची कामे करणेबाबत मा.नगरसदस्य यांची मागणी आहे. त्यामुळे मौजे पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र.३४७ खेळाचे मैदान या आरक्षणास सिमाभित्त बांधणे या कामातून मौजे पिंपळे गुरव येथे स्थापत्य विषयक विकास कामे, किरकोळ दुरुस्ती व देखभालीची कामे करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१५२/२०१६

दिनांक : ०९/०३/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.